



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - ५]

गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१ ते फेब्रुवारी ६, २०१९ / माघ ११ - १७, शके १९४०

[पृष्ठे ६८

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

विभागीय आयुक्त तथा पुनर्वसन आयुक्त यांजकडून

महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९

दुरुस्ती अधिसूचना प्रस्ताव

क्रमांक कार्या/पुनर्व-९(१)/कावि-१९६००/सन २०१९.- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे अधिनियम, १९९९ (महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१ चे) कलम ११ च्या पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांनी क्रमांक पुनर्वसन/कार्या-९(१)/एनआर-२००९, दिनांक १६ मार्च २००९ च्या अधिसूचनेनुसार (महाराष्ट्र शासन राजपत्र, प्रसिद्ध दिनांक २ एप्रिल २००९) धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा व धुळे तालुक्यातील सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेच्या बाधित किंवा लाभ मिळालेल्या परिमंडळामध्ये जी गावे येण्याची शक्यता होती ती गावे आणि उक्त गावातील धारण जमिनींच्या क्षेत्राला उक्त अधिनियम, कलम १२ अन्वये विनिर्दिष्ट केलेले निर्बंध उक्त गावांतील ज्या धारण जमिनींच्या क्षेत्राला लागू होतील, ते क्षेत्र विनिर्दिष्ट केलेले होते.

प्रकल्पाच्या शिंदखेडा तालुक्यातील लाभक्षेत्रात, तापी नदीवरील बंद पडलेल्या उपसा सिंचन योजनांचे क्षेत्र वर्ग झाल्याने लाभक्षेत्रातील होणारी वाढ, तसेच प्रकल्पाच्या कालवे, वितरिका व उपवितरिकांसाठी आवश्यक असलेले क्षेत्र हे पुनः संकल्पित करण्यात आल्याने शिंदखेडा व धुळे तालुक्यातील अतिरिक्त गावांच्या शेतजमिनी संपादन करणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ चे कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींच्या अनुरोधाने उक्त अधिनियमाच्या तरतुदी लागू होतील. या प्रकल्पाच्या संदर्भात याद्वारे :-

(अ) उक्त प्रकल्पाच्या बाधित किंवा लाभकारी परिमंडळामध्ये येण्याचा संभव असलेली गावे खालीलप्रमाणे विनिर्दिष्ट करीत आहे.

(I) बाधित परिमंडळात येण्याचा संभव असलेली गावे :

(१) गावठाण- निरंक

(२) शेतजमीन- खालील अनुसूचीनुसार

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा

दिनांक २ एप्रिल २००९ महाराष्ट्र शासन राजपत्रातील
प्रसिद्ध अधिसूचनेनुसारची गावे

अ. क्र.	गावाचे नाव
१	२
१	वायपूर
२	सोंडले
३	दभाषी
४	वर्षी
५	गव्हाणे
६	पिंप्राड
७	नरडाणा
८	गोराणे
९	विटाई
१०	शिराळे

अनुसूची - चालू

जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा

अ. क्र.	गावाचे नाव
१	२
अतिरिक्त वाढ झालेली गावे अ. क्र. ११ ते ५४	
११	सार्वे
१२	पिंपरखेडा
१३	माळीच
१४	बाभळे
१५	धांदरणे
१६	अजंदे (बुद्रुक)
१७	टेंभलाय
१८	वारुड
१९	पाष्टे
२०	कमखेडा
२१	हुंबर्डे
२२	तावखेडा प्र. बेटावद
२३	सुकवद
२४	सुलवाडे
२५	पाटण
२६	निरगुडी
२७	खलाणे
२८	चांदगड
२९	महालपूर
३०	चिरणे
३१	कदाणे
३२	मुडावद
३३	बेटावद
३४	पढावद
३५	म्हळसर
३६	वालखेडा
३७	मेलाणे
३८	जातोडे
३९	दत्ताणे

अनुसूची - चालू

जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा

अ. क्र.	गावाचे नाव
१	२
४०	अजंदे (खुर्द)
४१	भिलाणे दिगर
४२	विकवेल
४३	वडली
४४	कलमाडी
४५	बाभुळदे
४६	डाबली
४७	वाघाडी बुद्रुक
४८	वाघाडी खुर्द
४९	निशाणे
५०	होळ प्र. बेटावद
५१	दसवेल
५२	वाघोदे
५३	सवाई मुकटी
५४	अमराळे
जिल्हा धुळे, तालुका धुळे	
दिनांक २ एप्रिल २००९ महाराष्ट्र शासन राजपत्रातील प्रसिद्ध अधिसूचनेनुसारची गावे	
१	सरवड
२	देवभाने
३	धमाणे
४	नगाव बुद्रुक
५	बिलाडी
६	धुळे (देवपूर)
७	वरखेडी
८	बाळापूर
९	वडजाई
१०	पिंप्री
११	मोहाडी प्र. लळींग

अनुसूची - चालू

जिल्हा धुळे, तालुका धुळे

अ. क्र.	गावाचे नाव
१	२
१२	.. अवधान
१३	.. लळींग
१४	.. अनकवाडी
१५	.. फागणे
१६	.. सौंदाणे
१७	.. बाभुळवाडी
१८	.. वेल्हाणे
१९	.. सोनगीर
२०	.. कुंडाणे (वेल्हाणे)
२१	.. बाबरे

अतिरिक्त वाढ झालेली गावे अ.क्र. २२ ते २६

२२	.. धामणगाव
२३	.. शिरुड
२४	.. बोदगाव
२५	.. निमगुळ
२६	.. कुंडाणे-तांडा

(II) लाभपरिमंडळात येणेचा संभव असणारी गावे

जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा

महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २ एप्रिल २००९ मधील प्रसिद्ध केलेली गावे

१	.. वायपूर
२	.. बाभळे
३	.. सार्वे
४	.. पिंपरखेडा
५	.. माळीच
६	.. गोराने
७	.. धांदरणे
८	.. नरडाणा
९	.. अजंदे बुद्रुक
१०	.. पिंप्राड

अनुसूची - चालू

जिल्हा धुळे, तालुका धुळे

अ. क्र.	गावाचे नाव
१	२
११	.. टेंभलाय
१२	.. वारुड
१३	.. पाष्टे
१४	.. कमखेडा
१५	.. हुंबर्डे
१६	.. दभाषी
१७	.. तावखेडा प्र. बेटावद
१८	.. सुकवद
१९	.. सुलवाडे
२०	.. पाटण
२१	.. निरगुडी
२२	.. खलाणे
२३	.. चांदगड
२४	.. महालपूर
२५	.. चिरणे
२६	.. कदाणे
२७	.. मुडावद
२८	.. बेटावद
२९	.. पढावद
३०	.. म्हळसर
३१	.. वालखेडा
३२	.. मेलाणे
३३	.. विटाई
३४	.. जातोडे
३५	.. दत्ताणे
३६	.. अजंदे खुर्द
३७	.. भिलाणे दिगर
३८	.. विकवेल
३९	.. वडली
४०	.. कलमाडी
४१	.. बाभुळदे
४२	.. डाबली

अनुसूची - चालू

जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा

अ. क्र.	गावाचे नाव
१	२
४३	वाघाडी बुद्रुक
४४	वाघाडी खुर्द
४५	निशाणे
महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २ एप्रिल २००९ मधील प्रसिद्ध केलेले वगळावयाचे गाव	
४६	शिंदखेडा
महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २ एप्रिल २००९ मधील प्रसिद्ध केलेली गावे	
४७	सवाई मुकटी
४८	अमराळे
अतिरिक्त वाढ झालेली गावे अ.क्र. ४९ ते ५२	
४९	वर्षी
५०	होळ
५१	दसवेळ
५२	वाघोदे

जिल्हा धुळे, तालुका धुळे

१	कुंडाणे (वेलहाणे)
२	वेलहाणे
३	बाबरे
४	धामणगाव
५	शिरूड
६	बोदगाव
७	निमगुळ
८	कुंडाणे-तांडा
९	तरवाडे
महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २ एप्रिल २००९ मधील प्रसिद्ध केलेले वगळावयाचे गाव	
१०	एकलहरे
महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २ एप्रिल २००९ मधील प्रसिद्ध केलेली गावे	
११	विंचुर
१२	होरपाडा
१३	जुनवणे
१४	हेंद्रुण

अनुसूची - चालू

जिल्हा धुळे, तालुका शिंदखेडा

अ. क्र.	गावाचे नाव
१	२
महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २ एप्रिल २००९ मधील प्रसिद्ध केलेले वगळावयाचे गाव	
१५	रावळे
महाराष्ट्र शासन राजपत्र, दिनांक २ एप्रिल २००९ मधील प्रसिद्ध केलेली गावे	
१६	दोंदवाड
१७	रावेर
१८	सांजोरी
१९	सौंदाणे
२०	वडजाई
२१	लोनकुटे
२२	कापडणे
२३	सोनगीर

(ब) वरील परिच्छेद (अ) मधील (I) आणि (II) मध्ये नमूद केलेल्या गावातील एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण धारण क्षेत्राला किंवा त्याच्या भागाला लागू असल्याप्रमाणे उक्त अधिनियमाच्या कलम १२ मध्ये विनिर्दिष्ट केलेले निर्बंध अशा गावांतील किंवा क्षेत्रातील निर्देशित धारण क्षेत्राला तात्पुरते लागू होतील. मात्र संबंधित परिमंडळामधील त्यांच्या एकूण धारण जमिनीचे क्षेत्र ३ हेक्टर २३ आर (८ एकर) पेक्षा कमी असता कामा नये.

मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त तथा पुनर्वसन आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक याद्वारे असा निर्देश देत आहे की, या अधिसूचनेच्या प्रसिद्धीनंतर ही अधिसूचना संबंधित गावांमध्ये दवंडी पिटवून आणि या अधिसूचनेची एक प्रत बाधित व लाभ मिळालेल्या परिमंडळातील एखाद्या ठळक ठिकाणी किंवा अनेक ठिकाणी सर्व गावांतील चावडीवर अथवा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात तसेच तहसीलदार, जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकारी आणि विभागीय आयुक्त यांचे कार्यालयातसुद्धा ठळक जागेवर लावून अधिसूचना प्रसिद्ध करण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी, धुळे तथा पुनर्वसन प्रशासक यांनी करावी. तसेच या पुरवणी अधिसूचनेच्या प्रसिद्धीपासून अंतिम अधिसूचनेची प्रसिद्धी विहित कालमर्यादेत करावी.

राजाराम माने,

विभागीय आयुक्त तथा पुनर्वसन आयुक्त,
नाशिक विभाग, नाशिक.

नाशिक, १७ जानेवारी २०१९.

विभागीय आयुक्त यांजकडून

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-७७/४४१/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, नांदर्खी ग्रामपंचायतीतील देवमोगरापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ८ ऑगस्ट २०१८ रोजी नांदर्खी ग्रामपंचायतीत येणाऱ्या देवमोगरापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव देवमोगरा (नांदर्खी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ११०	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे ठगन मुरल्या मावची यांचे शेत
२	पश्चिम : गट नंबर १०८	२३ हेक्टर ८४ आर	मौजे उखड्या बाबा मावची यांचे शेत
३	उत्तर : गट नंबर १०१		मौजे कल्पेश बाबु मावची यांचे शेत
४	दक्षिण : गट नंबर ११२		मौजे मुरलीधर मनुबाई मावची यांचे शेत

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-७८/४४२/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, नांदर्खी ग्रामपंचायतीतील आडसळीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ८ ऑगस्ट २०१८ रोजी नांदर्खी ग्रामपंचायतीत येणाऱ्या आडसळीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव आडसळीपाडा (नांदर्खी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ४, पिंपळगाव शीव	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे बापु इसन्या मावची यांचे शेत
२	पश्चिम : गट नंबर ११५, देवमोगरा शीव	९१ हेक्टर ०२ आर	मौजे रेवया डुल्या भिल यांचे शेत
३	उत्तर : गट नंबर ११९, नांदर्खी शीव		मौजे मोना दाजी मावची यांचे शेत
४	दक्षिण : गट नंबर ५, कडुपाडा शीव		मौजे जिण्या मालजी मावची यांचे शेत

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-७९/४४३/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, टिटाणे ग्रामपंचायतीतील आंबेमोहरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी टिटाणे ग्रामपंचायतीत येणाऱ्या आंबेमोहरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव आंबेमोहरपाडा (टिटाणे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ०७	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे छडवेल क. शिवार
२	पश्चिम : गट नंबर ४०७	९० हेक्टर ०० आर	मौजे कुत्तरमारे शिवार
३	उत्तर : गट नंबर ४७०		मौजे वाजदरे शिवार
४	दक्षिण : गट नंबर ०८		मौजे छडवेल क. शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-८०/४४४/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, टिटाणे ग्रामपंचायतीतील वसंतनगरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी टिटाणे ग्रामपंचायतीत येणाऱ्या वसंतनगरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव वसंतनगर (टिटाणे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ३२०	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे पेटले शिवार
२	पश्चिम : गट नंबर ४०१	५४३ हेक्टर ३७ आर	मौजे इसर्दे शिवार
३	उत्तर : गट नंबर ३२९		मौजे गता कुका चव्हाण यांचे शेत
४	दक्षिण : गट नंबर १६/२३/१		मौजे देवा धनसिंग यांचे शेत

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-८१/४४५/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, टिटाणे ग्रामपंचायतीतील इसर्डेपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी टिटाणे ग्रामपंचायतीत येणाऱ्या इसर्डेपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव इसर्डे (टिटाणे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : फॉरेस्ट, क. गट नंबर १६	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे वसंतनगर शिवार
२	पश्चिम : फॉरेस्ट, क. गट नंबर १६	०५ हेक्टर ०५ आर	मौजे जिल्हा परिषद, अंगणवाडी
३	उत्तर : फॉरेस्ट, क. गट नंबर १६		मौजे पन्हाळीपाडा फाटा
४	दक्षिण : फॉरेस्ट, क. गट नंबर १६		मौजे छडवेल क. शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-८२/४४६/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, टिटाणे ग्रामपंचायतीतील पन्हाळीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी टिटाणे ग्रामपंचायतीत येणाऱ्या पन्हाळीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव पन्हाळीपाडा (टिटाणे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : फॉरेस्ट, क. गट नंबर १३८	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे फॉरेस्ट
२	पश्चिम : फॉरेस्ट, क. गट नंबर १३	१४८ हेक्टर ४३ आर	मौजे छडवेल क. शीव
३	उत्तर : फॉरेस्ट, क. गट नंबर ११, १२		मौजे टिटाणे शिवार
४	दक्षिण : फॉरेस्ट क. गट नंबर ८७		मौजे इसर्डे शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-८३/४४७/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, देशशिरवाडे ग्रामपंचायतीतील इंदिरानगर/चौरेनगरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी देशशिरवाडे ग्रामपंचायतीत येणाऱ्या इंदिरानगर/चौरेनगरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव इंदिरानगर/चौरेनगर (देशशिरवाडे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर २३९	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे देगाव शिवार
२	पश्चिम : गट नंबर ४७२	२ हेक्टर ०९ आर	मौजे शेलबारी शिवार
३	उत्तर : गट नंबर ३९१		मौजे इंदगाव/पिंपळनेर शिवार
४	दक्षिण : गट नंबर ४९८		मौजे धोंगडे गावठाण शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्य-२/५/साक्री/एसआर-८४/४४८/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, देगाव ग्रामपंचायतीतील माळपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी देगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या माळपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव माळपाडा (देगाव)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर २२	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे देगाव शिवार
२	पश्चिम : गट नंबर ११८	९ हेक्टर ८३ आर	मौजे कड्याळे शिवार
३	उत्तर : गट नंबर २६		मौजे माळपाडा शिवार
४	दक्षिण : गट नंबर १९		मौजे चिकसे शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-८५/४५०/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, जामखेल ग्रामपंचायतीतील बहीरमपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २३ ऑगस्ट २०१८ रोजी जामखेल ग्रामपंचायतीत येणाऱ्या बहीरमपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव बहीरमपाडा (जामखेल)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ८६	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे शिरसोले शिवार
२	पश्चिम : गट नंबर ९२	२३७ हेक्टर ५० आर	मौजे रोहोड शिवार
३	उत्तर : गट नंबर ८९		मौजे ठाकरेपाडा शिवार
४	दक्षिण : गट नंबर ५८		मौजे सुतारे शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-८६/४५३/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, जामखेल ग्रामपंचायतीतील ठाकरेपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २३ ऑगस्ट २०१८ रोजी जामखेल ग्रामपंचायतीत येणाऱ्या ठाकरेपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव ठाकरेपाडा (जामखेल)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ७७	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे शिरसोले शिवार
२	पश्चिम : गट नंबर ८३	२३७ हेक्टर ८० आर	मौजे रोहोड शिवार
३	उत्तर : गट नंबर ८०		मौजे जामखेल शिवार
४	दक्षिण : गट नंबर ७८		मौजे सुतारे शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-८७/४५४/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, खांडबारा ग्रामपंचायतीतील शिवपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी खांडबारा ग्रामपंचायतीत येणाऱ्या शिवपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव शिवपाडा (खांडबारा)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ४०, सरकार	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे नवागाव शिवार
२	पश्चिम : गट नंबर २, ६	२८ हेक्टर ०७ आर	मौजे सोनू केसू कोकणी यांचे शेत
३	उत्तर : गट नंबर ७, ११, १२, १३		मौजे सिताराम गणेश कोकणी यांचे शेत
४	दक्षिण : गट नंबर ४१		मौजे नवागाव शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्य-२/५/साक्री/एसआर-८८/४५५/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, खांडबारा ग्रामपंचायतीतील नवागावपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी खांडबारा ग्रामपंचायतीत येणाऱ्या नवागावपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव नवागाव (खांडबारा)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ६१	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे सातरपाडा शिवार
२	पश्चिम : गट नंबर ७५, ४१	५० हेक्टर ०७ आर	मौजे शिवपाडा शिवार
३	उत्तर : गट नंबर ३० ते ३४		मौजे दहीवेल रोड
४	दक्षिण : गट नंबर ६२, ५७		मौजे झिरणीपाडा शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-८९/४५६/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, खांडबारा ग्रामपंचायतीतील जामझिरापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी खांडबारा ग्रामपंचायतीत येणाऱ्या जामझिरापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव जामझिरा (खांडबारा)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर २५	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे दहीवेल रोड
२	पश्चिम : गट नंबर १६, १८, १९	२५ हेक्टर ३५ आर	मौजे शिरसोले शिवार
३	उत्तर : गट नंबर २०, २१, २२, २३, ३८६		मौजे फॉरेस्ट
४	दक्षिण : गट नंबर २८		मौजे मन्साराम कोकणी यांचे शेत

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-९०/४५७/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, खांडबारा ग्रामपंचायतीतील झिरणीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी खांडबारा ग्रामपंचायतीत येणाऱ्या झिरणीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव झिरणीपाडा (खांडबारा)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ७५, ६८	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे शिरसोले शिवार
२	पश्चिम : गट नंबर ८०, ८१, ८२	४५ हेक्टर ७६ आर	मौजे खांडबारा शिवार
३	उत्तर : गट नंबर ६२, ६४		मौजे नवागाव शिवार
४	दक्षिण : गट नंबर ६३, ७४, ७६, ७७		मौजे कोकणी शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-९१/४५८/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, डोमकाणी ग्रामपंचायतीतील मळगावपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजी डोमकाणी ग्रामपंचायतीत येणाऱ्या मळगावपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव मळगाव (डोमकाणी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ३०४, फॉरेस्ट	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे फॉरेस्ट
२	पश्चिम : गट नंबर २२९, फॉरेस्ट	६६ हेक्टर ३३ आर	मौजे सोलटेक शिवार
३	उत्तर : गट नंबर ३०३, फॉरेस्ट		मौजे डोमकाणी शिवार
४	दक्षिण : गट नंबर २९७, फॉरेस्ट		मौजे जुनी भाडी शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-९२/४५९/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, डोमकाणी ग्रामपंचायतीतील तलावपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजी डोमकाणी ग्रामपंचायतीत येणाऱ्या तलावपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव तलावपाडा (डोमकाणी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ३६९, फॉरेस्ट	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे डोमकाणी शिवार
२	पश्चिम : गट नंबर ३६७, फॉरेस्ट	२१० हेक्टर ६६९ आर	मौजे बाभूळदे शिवार
३	उत्तर : गट नंबर ३६८, फॉरेस्ट		मौजे जांभोरे शिवार
४	दक्षिण : गट नंबर ३६८, फॉरेस्ट		मौजे दिवाळयामाळ शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-९३/४६०/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, डोमकाणी ग्रामपंचायतीतील कोलदरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजी डोमकाणी ग्रामपंचायतीत येणाऱ्या कोलदरपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव कोलदरपाडा (डोमकाणी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ३६९, फॉरेस्ट	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे कोलदरपाडा शिवार
२	पश्चिम : गट नंबर ३७०, फॉरेस्ट	२१० हेक्टर ९२२ आर	मौजे मळगाव शिवार
३	उत्तर : गट नंबर ३७०, फॉरेस्ट		मौजे डोमकाणी शिवार
४	दक्षिण : गट नंबर ३६८, फॉरेस्ट		मौजे जांभोरे शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-९४/४६१/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, डोमकाणी ग्रामपंचायतीतील दिवाळयामाळपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजी डोमकाणी ग्रामपंचायतीत येणाऱ्या दिवाळयामाळपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव दिवाळयामाळ (डोमकाणी)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर २१४, फॉरेस्ट	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे जांभोरे शिवार
२	पश्चिम : गट नंबर २१०/१, फॉरेस्ट	२१६ हेक्टर ५४७ आर	मौजे बाभूळदे शिवार
३	उत्तर : गट नंबर २१५, फॉरेस्ट		मौजे डोमकाणी शिवार
४	दक्षिण : गट नंबर २१, फॉरेस्ट		मौजे सालटेक शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-९५/४६२/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बसरावळ ग्रामपंचायतीतील हनुमंतपाडा/नवागाव/बिलमाळपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ८ ऑगस्ट २०१८ रोजी बसरावळ ग्रामपंचायतीत येणाऱ्या हनुमंतपाडा/नवागाव/बिलमाळपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव हनुमंतपाडा/नवागाव/बिलमाळ (बसरावळ)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ६४	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे फॉरेस्ट
२	पश्चिम : गट नंबर ४६-अ	१५६ हेक्टर ९७ आर	मौजे केळीपाडा शिवार
३	उत्तर : गट नंबर ४८		मौजे फॉरेस्ट
४	दक्षिण : गट नंबर ४९		मौजे नवागाव शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-९६/४६३/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बसरावळ ग्रामपंचायतीतील केळीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ८ ऑगस्ट २०१८ रोजी बसरावळ ग्रामपंचायतीत येणाऱ्या केळीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव केळीपाडा (बसरावळ)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ३५, ५०	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे नांदर्खी शिवार
२	पश्चिम : गट नंबर १६२	१६ हेक्टर ८३ आर	मौजे फॉरेस्ट
३	उत्तर : गट नंबर १०१		मौजे खैरखुंटा शिवार
४	दक्षिण : गट नंबर १६२		मौजे नागझिरी व खोकसा शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-९७/४६४/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बसरावळ ग्रामपंचायतीतील शेंदद्यावड/उंदद्यावड/सडकफळीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ८ ऑगस्ट २०१८ रोजी बसरावळ ग्रामपंचायतीत येणाऱ्या शेंदद्यावड/उंदद्यावड/सडकफळीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव शेंदद्यावड/उंदद्यावड/सडकफळी (बसरावळ)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ८८	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे बसरावळ शिवार
२	पश्चिम : गट नंबर ९७ पैकी	५१ हेक्टर ६१ आर	मौजे शेंदद्यावड शिवार
३	उत्तर : गट नंबर ९२		मौजे उमरपाटा शिवार
४	दक्षिण : गट नंबर १६१		मौजे केळीपाडा शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-९८/४६५/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बसरावळ ग्रामपंचायतीतील कुचीविहीर/पाचमौली/पाटीलफळीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ८ ऑगस्ट २०१८ रोजी डोमकाणी ग्रामपंचायतीत येणाऱ्या कुचीविहीर/पाचमौली/पाटीलफळीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव कुचीविहीर/पाचमौली/पाटीलफळी (बसरावळ)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १२६	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे बसरावळ शिवार
२	पश्चिम : गट नंबर ५३, फॉरेस्ट	२५ हेक्टर ९२ आर	मौजे फॉरेस्ट
३	उत्तर : गट नंबर ६७		मौजे उमरपाटा शिवार
४	दक्षिण : गट नंबर ३९		मौजे केळीपाडा शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-९९/४६६/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बोपखेल ग्रामपंचायतीतील रामपुरापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २८ ऑगस्ट २०१८ रोजी बोपखेल ग्रामपंचायतीत येणाऱ्या रामपुरापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव रामपुरा (बोपखेल)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर २०१	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे डांगशिरवाडे शिवार
२	पश्चिम : गट नंबर १७२	१३७ हेक्टर ५७ आर	मौजे भिलखेडी शिवार
३	उत्तर : गट नंबर १८८		मौजे भोरटीपाडा शिवार
४	दक्षिण : गट नंबर २०७		मौजे रामपुरा शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१००/४६७/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बोपखेल ग्रामपंचायतीतील सातरीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २८ ऑगस्ट २०१८ रोजी बोपखेल ग्रामपंचायतीत येणाऱ्या सातरीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव सातरीपाडा (बोपखेल)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ७९	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे डांगशिरवाडे शिवार
२	पश्चिम : गट नंबर ७६	१५० हेक्टर ४४ आर	मौजे भिलखेडी शिवार
३	उत्तर : गट नंबर ७२		मौजे भोरटीपाडा शिवार
४	दक्षिण : गट नंबर १४, १५		मौजे रामपुरा शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१०१/४६८/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बोपखेल ग्रामपंचायतीतील भोरटीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २८ ऑगस्ट २०१८ रोजी बोपखेल ग्रामपंचायतीत येणाऱ्या भोरटीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव भोरटीपाडा (बोपखेल)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर २८	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे खट्याळ शिवार
२	पश्चिम : गट नंबर ३७	३५ हेक्टर ६५ आर	मौजे बोपखेल शिवार
३	उत्तर : गट नंबर ३२		मौजे शिव शिवार
४	दक्षिण : गट नंबर ३६		मौजे डांगशिरवाडे शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, ९ जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१०२/४७८/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बोपखेल ग्रामपंचायतीतील भिलखडीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २८ ऑगस्ट २०१८ रोजी बोपखेल ग्रामपंचायतीत येणाऱ्या भिलखडीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव भिलखडी (बोपखेल)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ६३	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे डांगशिरवाडे शिवार
२	पश्चिम : गट नंबर ६८	२०२ हेक्टर ४४ आर	मौजे उमन्यामाळ शिवार
३	उत्तर : गट नंबर ५६		मौजे शिवखट्याळ शिवार
४	दक्षिण : गट नंबर २०९		मौजे रामपुरा शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१०३/४७९/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, बोपखेल ग्रामपंचायतीतील उमन्यामाळपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २८ ऑगस्ट २०१८ रोजी बोपखेल ग्रामपंचायतीत येणाऱ्या उमन्यामाळपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव उमन्यामाळ (बोपखेल)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ८५	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे डांगशिरवाडे शिवार
२	पश्चिम : गट नंबर ७६	१४८ हेक्टर ६५ आर	मौजे सातरीपाडा शिवार
३	उत्तर : गट नंबर ६०		मौजे भोरटीपाडा शिवार
४	दक्षिण : गट नंबर ९२		मौजे रामपुरा शिवार

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१०४/४८०/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील महुदरापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या महुदरापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव महुदरा (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ४८, ४९	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे काबन्याखडक शिवार
२	पश्चिम : गट नंबर २३, २४	४ हेक्टर ०७ आर	मौजे शिवरीमाळ शीव
३	उत्तर : गट नंबर ४१, ४५, ४६		मौजे साबरबर्डी शीव
४	दक्षिण : गट नंबर ५०, ३६, ३७		मौजे साबरबर्डी शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१०५/४८९/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील पाटलीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या पाटलीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव पाटलीपाडा (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ५८, ५९	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे लव्हारदोडी शीव
२	पश्चिम : गट नंबर २५, २६	२ हेक्टर ०६ आर	मौजे डैवण्यापाडा शीव
३	उत्तर : गट नंबर ७२		मौजे शेंगरमाळ शीव
४	दक्षिण : गट नंबर ३०		मौजे राईनपाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१०६/४८२/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील साबरबर्डी/मांडळखडीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या साबरबर्डी/मांडळखडीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव साबरबर्डी/मांडळखडी (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ९२, ९३	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे काबन्याखडक धरण
२	पश्चिम : गट नंबर ८०, ८१, ८२	२ हेक्टर ८१ आर	मौजे भुरण्यापाडा शीव
३	उत्तर : गट नंबर ७७, ७८		मौजे पांडरीन शीव
४	दक्षिण : गट नंबर १२७, १२६		मौजे मारुती शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१०७/४८३/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील लव्हारदोडीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या लव्हारदोडीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव लव्हारदोडी (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ५४, ५७	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे चौपाळे शीव
२	पश्चिम : गट नंबर ८०	४ हेक्टर १४ आर	मौजे डवण्यापाडा शीव
३	उत्तर : गट नंबर ६०, ६१, ६२		मौजे शेंगरमाळ शीव
४	दक्षिण : गट नंबर ३५, ३६		मौजे काकर्दे शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१०८/४८४/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील शिवरीमाळपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या शिवरीमाळपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव शिवरीमाळ (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ५०, ५२, ५३	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे महुदरा शीव
२	पश्चिम : गट नंबर १, ८	५ हेक्टर ६३ आर	मौजे चौपाळे शीव
३	उत्तर : गट नंबर १५, १६, १७		मौजे लावरीपाडा शीव
४	दक्षिण : गट नंबर २७, २६		मौजे सावरपाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१०९/४८५/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील वडपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या वडपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव वडपाडा (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ५७	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे काबन्यापाडा शीव
२	पश्चिम : गट नंबर २५, २६	४ हेक्टर ४४ आर	मौजे शिवरीमाळ शीव
३	उत्तर : गट नंबर ३७, ३८, ३९		मौजे साबरबर्डी शीव
४	दक्षिण : गट नंबर ३३, ३५		मौजे काननदी

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-११०/४८६/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील नवा डालीआंबापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १५ ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या नवा डालीआंबापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव नवा डालीआंबा (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ३०, ५६	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे चौपाळे शीव
२	पश्चिम : गट नंबर १, २	६ हेक्टर ३१ आर	मौजे डाबरीपाडा शीव
३	उत्तर : गट नंबर २४, २५, २६		मौजे लव्हारदोडी शीव
४	दक्षिण : गट नंबर २०, २२		मौजे खडीचापाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१११/४८७/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील मर्यादापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या मर्यादापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव मर्यादापाडा (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ११४, ११५	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे अमाळी शीव
२	पश्चिम : गट नंबर १५४, १५७, १५८	२ हेक्टर ९३ आर	मौजे चौपाळे शीव
३	उत्तर : गट नंबर १४९, १५०		मौजे फॉरेस्ट
४	दक्षिण : गट नंबर १५२		मौजे लावरीपाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-११२/४८८/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील घाणीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या घाणीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव घाणीपाडा (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ७६, ७५	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे कपटी डोंगर शीव
२	पश्चिम : गट नंबर १०४, १०५	५८ हेक्टर ७६ आर	मौजे रानईपाडा शीव
३	उत्तर : गट नंबर १०२, १००, १०३		मौजे डावण्यापाडा शीव
४	दक्षिण : गट नंबर ९०, ९३		मौजे हनुमंतपाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-११३/४८९/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील लावरीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १७ ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या लावरीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव लावरीपाडा (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १३०, १३१, ८३	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे भुरणीपाडा शीव
२	पश्चिम : गट नंबर १८८, १८९	३ हेक्टर ३२ आर	मौजे पापड्याची शीव
३	उत्तर : गट नंबर ३१, ३२, २६		मौजे मरस्याचापाडा शीव
४	दक्षिण : गट नंबर १३७, १४०		मौजे शिवरीमाळ शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-११४/४९०/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील नडग्याआंबापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १७ ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या नडग्याआंबापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव नडग्याआंबा (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ३३	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे डवण्यापाडा शीव
२	पश्चिम : गट नंबर ३४	५ हेक्टर ७६ आर	मौजे जामखेल शीव
३	उत्तर : गट नंबर ३१		मौजे चौपाळे शीव
४	दक्षिण : गट नंबर १९५		मौजे काबन्याखडक शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-११५/४९२/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील शेंगरमाळपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १७ ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या शेंगरमाळपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव शेंगरमाळ (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ६४, ६५, ६६	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे साबरबर्डी शीव
२	पश्चिम : गट नंबर ७०, ७२, ७३	४ हेक्टर २७ आर	मौजे टाकळीपाडा शीव
३	उत्तर : गट नंबर ६८		मौजे फॉरेस्ट
४	दक्षिण : गट नंबर २८, २९, ६०		मौजे पाटलीपाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-११६/४९३/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील नवागावपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १७ ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या नवागावपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव नवागाव (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १२७, १२८	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे भुरणीपाडा शीव
२	पश्चिम : गट नंबर १८३, १८४	२ हेक्टर ५९ आर	मौजे धवळीबैल शीव
३	उत्तर : गट नंबर १३५		मौजे कुटवळची शीव
४	दक्षिण : गट नंबर १४१, १४२		मौजे लावरीपाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-११७/४९४/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील जुना डालीआंबापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १७ ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या जुना डालीआंबापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव जुना डालीआंबा (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १७३, १७४	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे शिवरीमाळ शीव
२	पश्चिम : गट नंबर ११४, ११३	४ हेक्टर ८२ आर	मौजे चौपाळे शीव
३	उत्तर : गट नंबर ११०, १०९		मौजे पापड्याची शीव
४	दक्षिण : गट नंबर ११८, ११९		मौजे तळंग्याचापाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-११८/४९५/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील काबऱ्याखडकपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या काबऱ्याखडकपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव काबऱ्याखडक (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १०१	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे आमळी शीव
२	पश्चिम : गट नंबर ८४, ८५	१५ हेक्टर ४० आर	मौजे साबरबर्डी शीव
३	उत्तर : गट नंबर ९२, ९८		मौजे फॉरेस्ट
४	दक्षिण : गट नंबर ८८, ८९		मौजे गरताड शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-११९/४९७/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील साबरबर्डीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या साबरबर्डीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव साबरबर्डी (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ५०, ५१, ५२	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे शिवरीमाळ शीव
२	पश्चिम : गट नंबर ३०, ३१	५ हेक्टर ६७ आर	मौजे शेंगरमाळ शीव
३	उत्तर : गट नंबर ५८, ५९		मौजे बुकमारीची शीव
४	दक्षिण : गट नंबर ३४		मौजे काकर्दे शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१२०/४९९/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील डवण्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या डवण्यापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव शिवरीमाळ (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर २५, २६	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे फॉरेस्ट
२	पश्चिम : गट नंबर ११, १४९	१ हेक्टर ३९ आर	मौजे लव्हारदोडी शीव
३	उत्तर : गट नंबर ८३, ८४		मौजे टाकळीपाडा
४	दक्षिण : गट नंबर ८, ४		मौजे घाणीपाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१२१/५००/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाले ग्रामपंचायतीतील टाकळीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजी चौपाले ग्रामपंचायतीत येणाऱ्या टाकळीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव टाकळीपाडा (चौपाले)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १६, १७	सदर पाड्यांचे एकूण क्षेत्र	मौजे शिंगरमाळ शीव
२	पश्चिम : गट नंबर १३९, १४०	८ हेक्टर ३५ आर	मौजे करंझटी शीव
३	उत्तर : गट नंबर १३, १४		मौजे फॉरेस्ट
४	दक्षिण : गट नंबर ४, ३		मौजे डावण्यापाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१२२/५०१/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील भुर्णीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या भुर्णीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव भुर्णीपाडा (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ८५, ८६	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे काबन्याखडक शीव
२	पश्चिम : गट नंबर १३६, १२९	५ हेक्टर ५२ आर	मौजे लावरीपाडा शीव
३	उत्तर : गट नंबर ८०, ८१, ८२		मौजे भुर्णीपाडा शीव
४	दक्षिण : गट नंबर १४४ ,१४५		मौजे वडपाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१२३/५०२/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चौपाळे ग्रामपंचायतीतील तळंग्याचापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजी चौपाळे ग्रामपंचायतीत येणाऱ्या तळंग्याचापाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव तळंग्याचापाडा (चौपाळे)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ४९, ५०, ५८, ५९	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे काबन्याखडक शीव
२	पश्चिम : गट नंबर ८, ९, १०	१३ हेक्टर ०४ आर	मौजे चौपाळे शीव
३	उत्तर : गट नंबर १४ ते १७		मौजे शिवरीमाळ शीव
४	दक्षिण : गट नंबर २२, २५, २६		मौजे सावरपाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१२४/५०३/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, रायतेल ग्रामपंचायतीतील टाकळीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजी रायतेल ग्रामपंचायतीत येणाऱ्या टाकळीपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव टाकळीपाडा (रायतेल)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १८	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे बाभूळदे शीव
२	पश्चिम : गट नंबर १२	३२ हेक्टर ५२ आर	मौजे रायतेल शीव
३	उत्तर : गट नंबर ३२		मौजे गुलतारे शीव
४	दक्षिण : गट नंबर ०४		मौजे देवजीपाडा शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१२५/५०५/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, रायतेल ग्रामपंचायतीतील गुलतारेपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात उराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक २० ऑगस्ट २०१८ रोजी रायतेल ग्रामपंचायतीत येणाऱ्या गुलतारेपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव गुलतारे (रायतेल)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर ३२, फॉरेस्ट	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे मिठा सकुताल कोकणी यांचे शेत
२	पश्चिम : गट नंबर ३२, फॉरेस्ट	३२४ हेक्टर २४ आर	मौजे चंदु सिताराम कोकणी यांचे शेत
३	उत्तर : गट नंबर ३२, फॉरेस्ट		मौजे देवचंद तुकाराम कोकणी यांचे शेत
४	दक्षिण : गट नंबर ३२, फॉरेस्ट		मौजे गोमा धर्मा कोकणी यांचे शेत

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

जिल्हा धुळे

क्रमांक मशा/कार्या-२/५/साक्री/एसआर-१२६/५०६/२०१९.- महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/वाड्यांचा समूह गाव म्हणून विनिर्दिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, चरणमाळ ग्रामपंचायतीतील गव्हाणीपाडा/भिलाटीपाडा/वडपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक १३ जुलै २०१८ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, धुळे उपविभाग, धुळे यांनी यासंदर्भात दिनांक ७ ऑगस्ट २०१८ रोजी चरणमाळ ग्रामपंचायतीत येणाऱ्या गव्हाणीपाडा/भिलाटीपाडा/वडपाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, धुळे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे ;

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त, नाशिक, पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे पाडा/पाड्यांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावाच्या नैसर्गिक हद्दीचा तपशील तसेच संबंधित नैसर्गिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे.

अनुसूची

जिल्हा धुळे, तालुका साक्री, गाव गव्हाणीपाडा/भिलाटीपाडा/वडपाडा (चरणमाळ)

अ. क्र.	हद्दीचा तपशील	समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर	इतर खुणा (आवश्यक असल्यास)
१	२	३	४
१	पूर्व : गट नंबर १६, १७	सदर पाड्याचे एकूण क्षेत्र	मौजे शेंदच्यावड शीव
२	पश्चिम : गट नंबर १८	६८ हेक्टर ८६ आर	मौजे सावरपाडा शीव
३	उत्तर : गट नंबर ३८		मौजे विरथवा, गुजरात राज्य सीमा भाग
४	दक्षिण : गट नंबर ८७		मौजे फॉरेस्ट

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावाचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

राजाराम माने,
विभागीय आयुक्त,
नाशिक.

नाशिक, १० जानेवारी २०१९.

उपविभागीय अधिकारी यांजकडून

जिल्हा अहमदनगर

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक डेस्क-४/एलएक्वू-६७/२०१९.-ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमिनी संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या उपविभागीय अधिकारी, संगमनेर भाग, संगमनेर यांस यासोबतच्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश “उक्त जमीन” असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (यापुढे जिचा निर्देश “उक्त सार्वजनिक प्रयोजन” असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबतच्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे या सोबतच्या अनुसूची-तीन मध्ये दिलेली आहेत ;

आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबतच्या अनुसूची-चार मध्ये दिलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबतच्या अनुसूची-पाच मध्ये दिलेला आहे ;

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा त्यांच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त जमिनीच्या अथवा भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) नुसार, उपविभागीय अधिकारी, संगमनेर भाग, संगमनेर, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-कलम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेख्याच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, संगमनेर भाग, संगमनेर यांस पदनिर्देशित केलेले आहे.

अनुसूची - एक

जिल्हा अहमदनगर, तालुका अकोले, गाव मोग्रस

गट नंबर	आवश्यक जमिनीचे अदमासे क्षेत्र
१	२
	हे. आर
१४६ पै.	१ १३

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : पिंपळगाव खांड लघुसिंचन तलाव, तालुका अकोलेसाठी, मौजे मोग्रस, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.

प्रकल्पकार्याचे वर्णन : पिंपळगाव खांड लघुसिंचन तलाव, तालुका अकोलेसाठी, मौजे मोग्रस, तालुका अकोले येथील बुडीत क्षेत्रासाठी भूसंपादन.

समाजाला मिळणारे लाभ : मौजे पिंपळगाव खांड लघुसिंचन तलावाअंतर्गत येणाऱ्या गावातील जमिनीला व पिण्यासाठी पाणीपुरवठा.

(आर्थिक, रोजगार, पायाभूत सुविधा, सोयीसुविधा याबाबत व इतर लाभासंबंधात)

अनुसूची - तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे : अशी बाब नाही.

अनुसूची - चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभिकरणाने दिलेला)
सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश.

सदर प्रकल्प जलसिंचनासाठी असल्यामुळे उपरोक्त बाबीबाबत शासन पत्र क्रमांक संकीर्ण-०१/२०१५/प्र. क्र. ३, दिनांक १७ मार्च २०१५ अन्वये सूट देण्यात आलेली आहे.

अनुसूची - पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम :
उपविभागीय अधिकारी, संगमनेर भाग, संगमनेर.

(ब) प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता : संगमनेर नवीन नगर रोड,
यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तालुका संगमनेर, जिल्हा
अहमदनगर.

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे
त्या अधिसूचनेचा तपशील : मौजे गुंजाळवाडी, तालुका संगमनेर येथील
भूसंपादन प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचेकडील आदेश
क्रमांक भूसं/कार्या/१६-क/११५/२०१७ व क्रमांक भूसं/एसआर/
उविअसंगमनेर/५१/२०१७, दिनांक ६ फेब्रुवारी २०१७.

टीप.- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी, संगमनेर
भाग, संगमनेर यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

भागवत डोईफोडे,

उपविभागीय अधिकारी,
संगमनेर भाग, संगमनेर,
जिल्हा अहमदनगर.

संगमनेर, १८ जानेवारी २०१९.

त्या क्षेत्रातील जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (यापुढे
उल्लेख "महामंडळ" केला आहे) औद्योगिक किंवा उपरोक्त अधिनियम
उद्दिष्टांच्या परिपूर्तेसाठी संपादन करण्याचा अधिकारी महाराष्ट्र शासनास
प्रदान केला आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २, खंड (ग) अन्वये
काढण्यात आलेली दिनांक १० जून २०१६ ची शासकीय अधिसूचना,
उद्योग व कामगार विभाग क्रमांक आयडीसी-२०१६/(३३७)/उद्योग-१४
याद्वारे राज्य शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास नियम, १९६२ याच्या
नियम २८ अन्वये जिल्हाधिकाऱ्याकडे जी कामे सोपविण्यात आली आहेत
अशी उक्त अधिनियमाचे कलम ३२ व कलम ३३, पोट-कलम (३)
(परस्परातील कराराद्वारे भरपाई ठरविण्यासाठी) कलम ३६ व कलम
३८ खालील जिल्हाधिकाऱ्यांची कामे पार पाडण्यासाठी उपविभागीय
अधिकारी, निफाड उपविभाग, निफाड, जिल्हा नाशिक यांची विशेषरित्या
नेमणूक केली आहे.

आणि ज्याअर्थी, औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी सोबतच्या
अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या जमिनी महामंडळास आवश्यक आहेत, असे
उपविभागीय अधिकारी, निफाड उपविभाग, निफाड, जिल्हा नाशिक
यांचे मत झाले आहे.

आणि ज्याअर्थी, सोबतच्या परिशिष्टात नमूद केलेल्या जमीनमालकांनी
व हितसंबंध असणाऱ्यांनी दाखविलेल्या कारणांचा विचार करून महाराष्ट्र
औद्योगिक विकास अधिनियम, १९६१, कलम ३२ (अन्वये) सदरहू जमिनी
संपादन करण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी, निफाड उपविभाग,
निफाड, जिल्हा नाशिक यांनी घेतला आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम
३२ (१) चा वापर करून सदरहू जमिनी उपरोक्त कारणासाठी म्हणजे
औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी संपादन केल्या असल्याबाबतची ही
नोटिस उपविभागीय अधिकारी, निफाड उपविभाग, जिल्हा नाशिक हे
प्रसिद्ध करित आहेत.

अनुसूची

जिल्हा नाशिक, तालुका सिन्नर, मौजे माळेगाव

गट नंबर	क्षेत्र
१	२ हे. आर
१३१/१	२ ४८०
१३३/२	२ ४८०
१३३/३	४ ९७०
१६४/१-अ	१ ५४०
१३४/१-ब	१ ५४०
१३४/२/१-अ	१ ०३०
१३४/२/१-ब	बिगरशेती .. ० ५००
१३४/२/२-अ	१ ०३०
१३४/२/२-ब	बिगरशेती. .. ० ५००

जिल्हा नाशिक

क्रमांक उविअ/भूसं के. नं./१/२०१६/कावि-५६/२०१९.-ज्याअर्थी,
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र
तीन) याच्या कलम १, पोट-कलम (३) अन्वये काढण्यात आलेली व
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-ब, दिनांक १० जून २०१६, पृष्ठ
१ ते ४ वर प्रसिद्ध करण्यात आलेली दिनांक १० जून २०१६ ची
शासकीय अधिसूचना, उद्योग व कामगार विभाग क्रमांक आयडीसी-
२०१६/(३३७)/उद्योग-१४ या अन्वये उक्त अधिनियमाच्या प्रकरण सहाचे
उपबंध हे त्या अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या
क्षेत्रात जून, २०१६ महिन्याच्या दिनांक १० जून २०१६ दिवसापासून
अंमलात येतील असा महाराष्ट्र शासनाने निर्देश दिला आहे.

आणि ज्याअर्थी, उपरोक्त अधिनियमाचे प्रकरण सहा या क्षेत्रात लागू
करण्यात आले आहे. त्यात सोबतच्या परिशिष्टात नमूद केलेल्या जमिनी
समाविष्ट आहेत.

आणि ज्याअर्थी, उपरोक्त अधिनियमाचे कलम ३२ अन्वये त्या क्षेत्रात
उपरोक्त अधिनियमाचे प्रकरण ६ भाग लागू करण्यात आले आहे आणि

अनुसूची – चालू

अनुसूची – चालू

गट नंबर	क्षेत्र
१	२
	हे. आर
१३५	५ ८६०
१३७/१	४ १०
१३७/२	४ ०१०
१३८-अ	७ ०००
१३८-ब पैकी	५ ६२०
१३८-क पैकी	
१३८-ड पैकी	
१३९	२ ७००
१४२/२	१ ३८५
१४३/२	१ ९००
१४४/१	१ १८०
१४४/२	१ १८०
१४४/३	१ १८०
१४४/४	१ १८०
१४४/५	१ १८०
१४४/६	१ २२०
१४४/७	७ ०७०
१४५/१	६ ५६०
१४५/२	६ ५४०
१४६	४ ८५०
१४७/१	१ ८००
१४७/२	१ ८००
१४८	३ ०००
१४९	३ २६०
१५०	५ ४००
१५६	८ १७०
१५७	२ ६८०
१५८	९ ३२०
१५९ पैकी	६ १६
१६०/१	२ १३०
१६०/२	२ ८५०
१६०/३ पैकी	१ ८५०

गट नंबर	क्षेत्र
१	२
	हे. आर
१६०/४	२ ८५०
१६२/१	२ २५०
१६२/२/१	१ ४४०
१६२/३	१ ४५०
१६२/५	२ २५०
१७३	३ ७४०

महेश पाटील,

उपविभागीय अधिकारी,
निफाड उपविभाग, निफाड,
जिल्हा नाशिक.

निफाड, २८ जानेवारी २०१९.

As per Section 32 (1) of Maharashtra Industrial Development Act, 1961

Notification

No. SDO/LAQ Case No. 1/2016/WS/56/2019.—
Whereas, by Government Notification, Industries, Energy and Labour Department No. I.D.C.-2016/(337) IND-14, dated 10th June 2016 issued under sub-section (3) of Section 1 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 (Mah. III of 1962) (hereinafter referred to as “the said Act”) and published in the Maharashtra Government Gazette, Part IV-B, dated 10th June 2016 on pages 1 to 4, the Government of Maharashtra has directed that the provision of Chapter VI of the said Act, shall take effect from 10th June 2016 in the areas specified in the Schedule to the Notifications.

and whereas, the lands mentioned in the Schedule hereto are situated in the areas wherein the provisions of Chapter VI of the said Act, have been taken effect as aforesaid.

and whereas, under Section 32 of the said Act, the State Government is empowered to acquire lands in the area to which Chapter VI of the said Act has been made applicable and are required for the purpose of the development by the Maharashtra Industrial Development Corporation (herein after referred to as the “Corporation”) or for any other purpose in furtherance of the objects of the said Act.

and whereas, by Government Notification in Industries, Energy and Labour Department No. IDC-2016/(337)/IND-14, dated 10th June 2016 issued under clause (c) of the Section 2 of the said Act, and issued Government Notification No. IDC-2016/(337)/IND14, the Sub-Divisional Officer Niphad Sub-Division, Niphad has been specially appointed by the State Government to perform the functions of a Collector, under sections 32, 33 (3), 36 and 38 of said Act, delegated to him by Rule 28 of the Maharashtra Industrial Development Rules, 1962.

and whereas, the Sub-Divisional Officer, Niphad Sub-Division, Niphad is of the opinion that the land described in the Schedule hereto are required by the Corporation for development as an Industrial Area.

and whereas, after considering the case shown by the owners in the said lands and by other persons interested therein in pursuance of sub-section (2) of Section 32 of the Maharashtra Industrial Development Act, 1961 the Sub-Divisional Officer Niphad Sub-Division, Niphad has decided to acquire the said land in pursuance of the said Section 32.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 32 of said Act, the Sub-Divisional Officer Niphad Sub-Division, Niphad hereby publishes this Notification for acquiring the said lands for the purpose aforesaid, that is to say for Industrial Area.

Schedule

District Nashik, taluka Sinnar, village Malegaon

Gat No.	Area
1	2
	H. Are
131/1	.. 2 480
133/2	.. 2 480
133/3	.. 4 970
164/1-A	.. 1 540
134/1-B	.. 1 540
134/2/1-A	.. 1 030
134/2/1-B Non Agriculture	.. 0 500

Schedule – contd.

Gat No.	Area
1	2
	H. Are
134/2/2-A	.. 1 030
134/2/2-B Non Agriculture	.. 0 500
135	.. 5 860
137/1	.. 4 010
137/2	.. 4 010
138-A	.. 7 000
138-B Part	} .. 5 620
138-C Part	
138-D Part	
139	.. 2 700
142/2	.. 1 385
143/2	.. 1 900
144/1	.. 1 180
144/2	.. 1 180
144/3	.. 1 180
144/4	.. 1 180
144/5	.. 1 180
144/6	.. 1 220
144/7	.. 7 070
145/1	.. 6 560
145/2	.. 6 540
146	.. 4 850
147/1	.. 1 800
147/2	.. 1 800
148	.. 3 000
149	.. 3 260
150	.. 5 400

Schedule – contd.

Gat No. 1	Area 2 H. Are
156	.. 8 170
157	.. 2 680
158	.. 9 320
159 Part	.. 6 160
160/1	.. 2 130
160/2	.. 2 850
160/3	.. 1 850
160/4	.. 2 850
162/1	.. 2 250
162/2/1	.. 1 440
162/3	.. 1 450
162/5	.. 2 250
173	.. 3 740

MAHESH PATIL,
Sub-Divisional Officer,
Niphad Sub-Division, Niphad,
district Nashik.

Niphad, 28th January 2019.

सहायक जिल्हाधिकारी यांजकडून

जिल्हा नंदुरबार

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम ११ अन्वये अधिसूचना.

क्रमांक भूसंपादन/मौजे बोरचक, करंजळी, श्रावणी, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार/एसआर-२/२०१८. — ज्याअर्थी, भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यापुढे ज्यांचा उल्लेख उक्त अधिनियम असा करण्यात आला आहे) च्या कलम ३ च्या खंड (इ) च्या

परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र. क्र. ७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त अधिसूचना” असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (झेड-ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता जमिनी संपादन करण्याच्या संबंधात, अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या उपविभागीय अधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांना यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनी (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त जमिनी” असा करण्यात आला आहे) आवश्यक आहेत अथवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते. ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबतच्या अनुसूची-दोनमध्ये दिलेले आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनींची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्रमांक ३८, दिनांक १३ मार्च २०१५ अन्वये सिंचन प्रकल्पांना उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देण्यात आली असल्यामुळे, या प्रकल्पासाठी सामाजिक प्रभाव निर्धारण करण्याची आवश्यकता उरलेली नाही ;

आणि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पोट-कलम (१) अन्वये पुनर्वसन व पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील या सोबतच्या अनुसूची-पाच मध्ये दिलेला आहे ;

त्याअर्थी आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण-चार खालील कार्यवाही पूर्ण होईल, त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनींचा अथवा त्यांच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनींवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु, उक्त गट क्रमांकाच्या अथवा त्यांच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीत कारणे लेखी नमूद करून, अशा मालकास उपरोक्त तरतुदींच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) नुसार, जिल्हाधिकारी भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश “उक्त नियम” असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उप-कलम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करीत आहे ;

सदर अधिसूचनेबाबत ज्या हितसंबंधित व्यक्तीस आपल्या लेखी हरकती नोंदवावयाच्या आहेत. त्या त्यांनी सदर अधिसूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून ६० दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांच्या कार्यालयात नोंदवाव्यात.

उक्त जमिनीचे नकाशे उपविभागीय अधिकारी, नंदुरबार भाग, नंदुरबार यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहणेकरिता उपलब्ध आहेत.

अनुसूची - एक

जमिनीचे वर्णन

जिल्हा नंदुरबार, तालुका नवापूर, मौजे बोरचक

मौजे बोरचक, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार डाव्या

कालव्यावरील वितरिका क्रमांक ६ व ७

गट नंबर	संपादित करावयाचे क्षेत्र
१	२ हे. आर
३५/२	.. ० ०४
३८	.. ० १२
४५ पै.	.. ० १४
३९/१	.. ० १४
४०	.. ० १४
५१	.. ० १०
४३	.. ० ०६
४४	.. ० ३७
४९/१	.. ० १८
२७	.. ० १७
२६/१	.. ० १७
४७ पै.	.. ० १५
५८	.. ० २०
५९/१/१	.. ० १८
५९/१/२	.. ० १८
६०/१	.. ० २३
६०/२	
६०/३	
११६/१	.. ० ०९
११६/२	.. ० ०९
११५/१/१	.. ० ०६
११५/१/२	.. ० ०६
११५ पै.	.. ० ०६
११७/१	.. ० ०९

अनुसूची - एक

जमिनीचे वर्णन

जिल्हा नंदुरबार, तालुका नवापूर, मौजे बोरचक

मौजे बोरचक, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार डाव्या

कालव्यावरील वितरिका क्रमांक ६ व ७

गट नंबर	संपादित करावयाचे क्षेत्र
१	२ हे. आर
११७/३	.. ० १०
११७/२	.. ० १०
११७/४	.. ० १०
५७/१	.. ० ०९
५७/२	.. ० ०८
५७/३	.. ० ०८
५४/२	.. ० ०४
५४/३	.. ० ०४
५४/२	.. ० ०४
५३	.. ० २२
७६/१	.. ० ०४
७६/२	.. ० ०४
७६/३	.. ० ०४
७६/४	.. ० ०४
७६/५	.. ० ०४
६४	.. ० १३
७७/१/१	.. ० २१
७७/२/२	.. ० १२
७७/२/१	.. ० २९
८३	.. ० ०३
८१/१/२	.. ० ०७
८१/१/१	.. ० ०७
८०/१	.. ० १०
८०/२	.. ० १०
८४/१	.. ० ०२
८४/२	.. ० ०२
८४/३	.. ० ०२
८४/४	.. ० ०२

अनुसूची - एक

जमिनीचे वर्णन

मौजे बोरचक, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार डाव्या
कालव्यावरील वितरिका क्रमांक ६ व ७

जिल्हा नंदुरबार, तालुका नवापूर, मौजे बोरचक

गट नंबर	संपादित करावयाचे क्षेत्र
१	२ हे. आर
८५/१	.. ० ०२
८५/२	.. ० ०२
८५/३	.. ० ०२
८५/४	.. ० ०२
७४	.. ० २६
७५/१	.. ० २२
७५/२	.. ० २७
एकूण ..	५ ५३

मौजे श्रावणी, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार
डाव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक ६ व ७

२३२	.. ० ०२
२०८/२-ब	.. ० १६
२०८/२-अ	.. ० १६
२०८/१-ड	.. ० ०६
२०८/१-क	.. ० ०८
२०८/१-क	.. ० ०६
२०८/१-अ	.. ० ०५
२०२-अ	.. ० ११
२०७-अ	.. ० १०
२०९	.. ० ११
२२५/२	.. ० २२
२२५/१	.. ० २४
२२३/१	.. ० ०८
२२४/-अ	.. ० ०६
२२२/२	.. ० २१
२२१/१	.. ० ०३
२२१/२	.. ० ०५
२२१/३	.. ० ०४

अनुसूची - एक

जमिनीचे वर्णन

मौजे बोरचक, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार डाव्या
कालव्यावरील वितरिका क्रमांक ६ व ७

जिल्हा नंदुरबार, तालुका नवापूर, मौजे बोरचक

गट नंबर	संपादित करावयाचे क्षेत्र
१	२ हे. आर
२२१/४	.. ० ०६
२२१/५	.. ० ०७
एकूण ..	१ १७
एकूण एकंदर ..	१२ ९५

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : लघू पाटबंधारे योजना, नेसु, डावा कालवा, वितरिका क्रमांक ६ व ७ साठी जमीन संपादन प्रस्ताव.

प्रकल्प कार्याचे वर्णन : मौजे बोरचक, करंजाळी, श्रावणी, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार येथील जमिनीचे भूसंपादन करणे.

समाजाला मिळणारे लाभ : शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणे अपेक्षित आहे.

अनुसूची - तीन

विस्थापन नाही

अनुसूची - चार

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्रमांक ३८, दिनांक १३ मार्च २०१८ अन्वये सिंचन प्रकल्पांना सामाजिक प्रभाव निर्धारणापासून सूट दिली असल्यामुळे, सामाजिक प्रभाव निर्धारण करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचा सारांश प्रकाशित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

अनुसूची - पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील : लागू नाही

श्रीमती वान्मती सी,

भा.प्र.से.,

सहायक जिल्हाधिकारी,

नंदुरबार भाग, नंदुरबार.

नंदुरबार, २१ डिसेंबर २०१८.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून

दुरुस्ती आदेश

क्रमांक आस्था/५५४/२०१९/दुरुस्ती.-अधिसूचना क्रमांक बी-८/आस्था-३५/०६/२०१८, दिनांक १८ डिसेंबर २०१८ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र, नाशिक विभागीय पुरवणी, भाग-१, दिनांक ३ जानेवारी २०१९ रोजी पृष्ठ १२-१३ वर प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत खालीलप्रमाणे दुरुस्ती वाचावी.

सन २०१९ सालातील सुट्ट्यांची यादी

या ऐवजी

अ. क्र.	सुट्टीचे नाव	दिनांक	वार	शेरा
१	२	३	४	५
११	श्रीकृष्ण जयंती	२३ ऑगस्ट २०१९	शुक्रवार	स्थानिक
१२	पोळा	३० ऑगस्ट २०१९	शुक्रवार	सार्वजनिक

असे वाचावे

अ. क्र.	सुट्टीचे नाव	दिनांक	वार	शेरा
१	२	३	४	५
११	श्रीकृष्ण जयंती	२३ ऑगस्ट २०१९	शुक्रवार	सार्वजनिक
१२	पोळा	३० ऑगस्ट २०१९	शुक्रवार	स्थानिक

कमलाकर अ. कोटेकर,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,
अहमदनगर.

अहमदनगर, १५ जानेवारी २०१९.

अध्यक्षा, नगरपरिषद यांजकडून

जामनेर नगरपरिषद, जामनेर

अधिसूचना

क्रमांक जानप/साप्र/आरआर/१८३४/२०१९.- महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये जामनेर शहर विकास योजना आरक्षणामध्ये फेरफार / बदल करणेविषयी जामनेर शहर विकास योजना, शासन आदेश क्रमांक ३५१२/०३/प्र.क्र. ०५/२०१२/नवि-९, दिनांक ९ मे २०१२ अन्वये मंजूर झालेली असून ती दिनांक २० जून २०१२ पासून अंमलात आलेली आहे. उक्त विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये खालीलप्रमाणे किरकोळ फेरफार/बदल करावयाचे आहेत. सदर फेरफार करणेस नगरपरिषद विशेष सभा, ठराव क्रमांक ४, दिनांक ५ डिसेंबर २०१८ अन्वये मान्यता दिलेली आहे.

फेरफार दर्शविणारा तक्ता

मंजूर विकास योजनामधील विद्यमान वापर	कलम ३७ प्रमाणे करावयाचा फेरबदल	फेरबदलाची कारणे
१	२	३
कृषी क्षेत्र / ना-विकास झोन	विद्यमान कृषी क्षेत्र / ना-विकास झोन वगळून रहिवास विभागात समाविष्ट करणे, क्षेत्रफळ ३.०० हेक्टर.	विद्यमान कृषी क्षेत्र, जामनेर, गट क्रमांक २०७/२-ब/२-ब चे लगतचे परिसरात रहिवास वस्ती, पेट्रोल पंप, संजयनगर, बोहरानगर, तालुका कृषी कार्यालय इत्यादी विकास झालेला आहे. म्हणून गट नंबर २०७/२-ब/२-ब चे क्षेत्र रहिवास प्रयोजनात समाविष्ट करणे संयुक्तिक होईल.

वरील फेरबदलाची माहिती दर्शविणारा नकाशा जामनेर नगरपरिषद कार्यालयात कामकाजाचे वेळात नागरिकांचे अवलोकनार्थ ठेवणेत आलेला आहे. उपरोक्त फेरबदलाचे संदर्भात नागरिकांच्या काही सूचना / हरकती असल्यास, त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून ३० दिवसांचे आत लेखी स्वरूपात अध्यक्षा, नगरपरिषद, जामनेर यांचे कार्यालयात सादर कराव्यात. म्हणजे हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरी करता सादर करणेसमयी त्यांचा विचार करणेत येईल.

सौ. साधना गिरीश महाजन,
अध्यक्षा,
जामनेर नगरपरिषद, जामनेर,
जिल्हा जळगाव.

जामनेर, १८ जानेवारी २०१९.

JAMNER NAGARPARISHAD, JAMNER

Notification

No. JNP/GA/RR/1834/2019.— Jamner Nagarparishad, Jamner, district Jalgaon, Minor Modification to the sanctioned Development Plan of Jamner Town under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act 1966.

Development Plan of Jamner Town has been sanctioned by start Government under the provision of Maharashtra Regional and Town Planning Act 1966 has sanctioned under *vide* resolution No. 3512 /03/ CR-05 /2012/UD-9, Dated 09th May 2012 has come into force with effect from 20th June 2012. The Minor Modified Development Plan to be sanctioned by the Jamner Nagar Parishad Jamner *vide* Resolution 04, dated 05th October 2018.

Sanctioned Development Plan Existing Purpose	Under Section 37 of Modification	Modification Reasons
1	2	3
Agriculture/ No Development Zone.	Existing Agriculture No Development Zone Deleted and included in Residential Zone. Area 3.00 Hectare.	Existing Agriculture Zone, Jamner, Gat No. 207/2-B/2-B . Surrounding Area Exist Residential Houses, Petrol Pump, Sanjay Nagar, Boharanagar, Taluka Agriculture Office Ets, Existing Development. That's why Gat. No. 207/2-B/2-B is shown in Residential Zone.

The above mentioned modified Development Plan (Part Plan) duly signed by president is kept open in the office of Municipal Council on working days during Office hours for inspection for the public is pursuance of Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act 1966 is hereby notify that any person having any objection/suggestions in respect of said proposed minor modification plan to side D.P. May communicate the writing to President Jamner Nagarparishad, Jamner Within 30 days from the date of publication of this Notice in Maharashtra Government Gazette. So that those can be considered before submitting the above proposal for sanctioned.

SAU. SADHANA GIRISH MAHAJAN,
President,
Jamner Nagar Parishad, Jamner,
district Jalgaon.

Jamner, 18th January 2019.

जामनेर नगरपरिषद, जामनेर

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये जामनेर शहर विकास योजना आरक्षणामध्ये फेरफार/ बदल.

क्रमांक नपजा/साप्र/आरआर/१८३५/२०१९.- जामनेर शहर विकास योजना, शासन आदेश क्रमांक ३५१२/०३/प्र.क्र. ०५/२०१२/नवि-९, दिनांक ९ मे २०१२ अन्वये मंजूर झालेली असून ती दिनांक २० जून २०१२ पासून अंमलात आलेली आहे. उक्त विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये खालीलप्रमाणे किरकोळ फेरफार / बदल करावयाचे आहेत. सदर फेरफार करणेस नगरपरिषद सभा, ठराव क्रमांक ३, दिनांक ५ डिसेंबर २०१८ अन्वये मान्यता दिलेली आहे.

फेरफार दर्शविणारा तक्ता

मंजूर विकास योजनेमधील विद्यमान वापर	कलम ३७ प्रमाणे करावयाचा फेरबदल	फेरबदलाची कारणे
१	२	३
कृषी क्षेत्र ना-विकास झोन	विद्यमान कृषी क्षेत्र ना-विकास झोन वगळून रहिवास विभागात समाविष्ट करणे, क्षेत्रफळ १.१८ हे. आर.	विद्यमान कृषी क्षेत्र, जामनेर, गट क्रमांक २०६ चे लगतचे परिसरात रहिवास वस्ती, पेट्रोलपंप, संजयनगर, बोहरानगर, तालुका कृषी कार्यालय इत्यादी विकास झालेला आहे. म्हणून गट नंबर २०६ चे क्षेत्र रहिवास प्रयोजनात समाविष्ट करणे संयुक्तिक होईल.

वरील फेरबदलाची माहिती दर्शविणारा नकाशा नगरपरिषद कार्यालयात कामकाजाचे वेळेत नागरिकांचे अवलोकनार्थ ठेवण्यात आलेला आहे. उपरोक्त फेरबदलाचे संदर्भात नागरिकांच्या काही सूचना / हरकती असल्यास, त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून ३० दिवसांचे आत लेखी स्वरूपात अध्यक्षा, नगरपरिषद जामनेर यांचे कार्यालयात सादर करावे. म्हणजे हा प्रस्ताव शासनाकडेस मंजुरी करता सादर करतेसमयी त्यांचा विचार करणेत येईल.

सौ. साधना गिरीश महाजन,
अध्यक्षा,
जामनेर नगरपरिषद, जामनेर,
जिल्हा जळगाव.

जामनेर, १८ जानेवारी २०१९.

Jamner Nagar Parishad, Jamner Minor Modification to the sanctioned Development Plan of Jamner Town under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Notification

No. JNP/GA/RR-1835/2019.— Development Plan of Jamner Town has been sanctioned by State Government under the provision of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 has been sanctioned under *vide* Resolution No. 3512/03/CR-05/2012/UD-9, Dated 9th May 2012 has come into force with effect from 20th June 2012. The Minor Modification Development Plan to be sanctioned by the Nagarparishad, General Council, Jamner *vide* Resolution No. 03, dated 5th October 2018.

Sanctioned D.P. Existing Purpose	Under Section 37 of Modification	Modification Reasons
1	2	3
Agriculture No-Development Zone.	Existing Agriculture No Development Zone deleted and included in Residential Zone. Area 1.18 H. Are.	Existing Agriculture Zone, Jamner, Gat No. 206 surrounding area exist Residential Houses, Petrol Pump, Sanjaynagar, Boharanagar, Taluka Agriculture Office Ets, Existing Development. That's why Gat No. 206 is shown in Residential Zone.

The abovementioned modified Development Plan (Part Plan) duly signed by President is kept open in the office of Municipal Council on working days during Office hours for inspection for the public is pursuance of Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 is hereby notify that any person having any objection / suggestions in respect of the said proposed Minor Modification Plan to side Development Plan may communicate the writing to President Jamner Nagarparishad, Jamner within 30 days from the date of publication of this Notice in Maharashtra Government Gazette so that those can be consider before submitting the above proposal for sanctioned.

Sau. SADHANA GIRISH MAHAJAN,
President,
Jamner Nagarparishad, Jamner,
district Jalgaon.

Jamner, 18th January 2019.

मुख्याधिकारी, नगरपंचायत यांजकडून

दिंडोरी नगरपंचायत, दिंडोरी

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ (२) च्या अनुषंगाने कलम २३ (१) नुसार दिंडोरी नगरपंचायत क्षेत्राची विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणेबाबत

सूचना

क्रमांक न.पं.दि./१९२३/२०१९.- शासनाने नगर विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक एमसीओ-२०१४/प्र. क्र. १३६/नवि-१४, दिनांक ४ जुलै २०१५ अन्वये दिंडोरी नगरपंचायत स्थापन केलेली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ (२) अन्वये नगरपंचायत क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी त्या क्षेत्राची विकास योजना तयार करणे आवश्यक आहे.

सबब महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ (२) अनुषंगाने कलम २३ (१) अन्वये दिंडोरी नगरपंचायतीने विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी विशेष सभेचा ठराव क्रमांक ११९, दिनांक २४ जानेवारी २०१९ अन्वये मान्यता दिली आहे. त्यानुसार सदरची सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २१ (२) नुसार दिंडोरी नगरपंचायतीच्या विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद्द दर्शविणारा नकाशा नगरपंचायतीच्या कार्यालयात, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनासाठी ठेवण्यात आलेला आहे.

ज्या नागरिकांच्या याबाबत काही सूचना/हरकती असतील, त्या त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांच्या आत मुख्याधिकारी, दिंडोरी नगरपंचायत यांच्याकडे लेखी स्वरूपात द्याव्यात. विकास योजना तयार करताना त्या सूचना/हरकतींचा योग्य तो विचार करण्यात येईल.

अनंत ग. जवादवार

मुख्याधिकारी,

दिंडोरी नगरपंचायत, दिंडोरी,

जिल्हा नाशिक.

दिंडोरी, २५ जानेवारी २०१९.

DINDORI NAGARPANCHAYAT, DINDORI

Declaration of Intention to prepare Development Plan of Dindori Nagarpanchayat as per Section 23 (1) read with section 21 (2) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Notice

No:- NP/Dindori/1123/2019.- Government of Maharashtra in Urban Development Department, vide it's Notification शासन निर्णय क्रमांक एमसीओ-२०१४/प्र. क्र. १३६/नवि-१४, dated 4th July 2015 constituted Dindori Nagarpanchayat. It is necessary to prepare the Development Plan for the area of Nagarpanchayat as per Section 21 (2) of Maharashtra Regional and Town Act, 1966 for planned development of the said area.

Hence, the Dindori Nagarpanchayat by its Resolution No. 119, dated 24th January 2019 has given consent to declare its intention to prepare Development Plan as per provision of section 23 (1) read with section 21 (2) of the Maharashtra Regional and Town planning Act. 1966. Accordingly, this Notice is being published.

The Plan showing boundary of the area included in Development Plan of Dindori Nagar panchayat is kept open for inspection by the public on office working days, During office hours, at the office of the Dindori Nagarpanchayat as required under Section 23 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Any suggestions / objections of the public in this regard, may be forwarded in writing to the Chief Officer, Dindori Nagarpanchayat within a period of 60 (Sixty) days from the date of publication of this Notice in Maharashtra Government Gazette. The suggestions / objections shall be duly considered while preparing the Development Plan.

ANANT G. JAWADWAR,
Chief Officer,
Dindori Nagarpanchayat, Dindori,
district Nashik.

Dindori, 25th January 2019.

उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ४ अन्वये.

अंतिम अधिसूचना

क्रमांक पणन-१/कृउबास/देवळा/मु.बा.आ./नामकरण/कलम ४/अंतिम अधिसूचना/प्रसिद्ध/११५/सन २०१८.- महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३ अन्वये कृषि उत्पन्न बाजार समिती, देवळा, तालुका देवळा, जिल्हा नाशिक या बाजार समितीने सादर केलेल्या प्रस्तावानुसार देवळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवारास स्वर्गीय मा. ना. डॉ. दौलतराव सोनुजी आहेर, मुख्य बाजार आवार, कृषि उत्पन्न बाजार समिती, देवळा, तालुका देवळा, जिल्हा नाशिक असे बाजार आवाराचे नामकरण करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३ अन्वये या कार्यालयाकडे प्रस्तावित केले होते.

त्यानुसार महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३ अन्वये या कार्यालयाकडील जावक क्रमांक ८११९/पणन-१/कृउबास/देवळा/मु.बा.आ./नामकरण/कलम ३/अधिसूचना/सन २०१८, दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ अन्वये प्राथमिक अधिसूचना दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ रोजी निर्गमित केली आहे. सदर अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांचे आत या कार्यालयाकडे हरकती मागविलेल्या आहेत. सदर अधिसूचना प्रसिद्धीपासून विहित मुदतीत कोणाचीही हरकत अगर सूचना या कार्यालयाकडे प्राप्त झालेली नाही.

त्यामुळे मी, गौतम बलसाणे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ४ अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषि व सहकार विभाग, अधिसूचना क्रमांक एपीएम-२०८१/३६३४०/४४०/११-स, दिनांक ५ सप्टेंबर १९८१ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून देवळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवाराचे स्वर्गीय मा. ना. डॉ. दौलतराव सोनुजी आहेर, मुख्य बाजार आवार, कृषि उत्पन्न बाजार समिती, देवळा, तालुका देवळा, जिल्हा नाशिक असे नामकरण केल्याचे या अधिसूचनेद्वारे घोषित करीत आहे.

गौतम बलसाणे,
जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, नाशिक.

नाशिक, ३१ डिसेंबर २०१८.

महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३ (१) अन्वये.

अंतिम अधिसूचना

क्रमांक पणन-१/कृउबास/नामपूर/शेतमालनियमन/कलम ४/अंतिम अधिसूचना/प्रसिद्ध/१२६/सन २०१८.- ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३ अन्वये नामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे नावे असलेली खालील तपशीलात नमूद करंजाड व नळकेस रोड, नामपूर वरील उपबाजाराच्या जमिनी “उपबाजार आवार” म्हणून घोषित करणेसाठी तसेच घोषित उपबाजार आवारात/विनिर्दिष्ट क्षेत्रात कृषि उत्पन्नाच्या खरेदी-विक्रीचे नियमन करावयाच्या कृषि उत्पन्नांची व वस्तूंची खालीलप्रमाणे नमूद नावे घोषित करण्यासाठी बाजार समितीने या कार्यालयाकडे प्रस्तावित केलेले होते.

त्यानुसार या कार्यालयाकडील जावक क्रमांक ७९९७/पणन-१/कृउबास नामपूर/उपबाजार आवार/वस्तू व इतर/कलम ३/अधिसूचना/सन २०१८, दिनांक ६ नोव्हेंबर २०१८ व त्या अनुषंगिक शुद्धीपत्रक, दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ अन्वये महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३ अन्वये प्राथमिक अधिसूचनेद्वारे खालीलप्रमाणे घोषित केलेले असून, सदर अधिसूचना दिनांक ७ नोव्हेंबर २०१८ रोजी तसेच त्यानुषंगिक शुद्धीपत्रक, दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ रोजीचे दैनिक देशदूत या स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले असून, अधिसूचना व शुद्धीपत्रक राजपत्रात प्रसिद्धीसाठी येरवडा कारागृह मुद्रणालय, पुणे यांचेकडे सादर केलेले आहे.

१. करंजाड उपबाजार आवार : मौजे करंजाड, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथील गट नंबर ११६ पैकी क्षेत्र ४ हेक्टर ०० आर जमिनीच्या चतुःसीमा खालीलप्रमाणे -

- पूर्वेकडे : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, गट नंबर ११०, १०९, १०८, १११
- पश्चिमेकडे : महाराष्ट्र शासन जमीन, गट नंबर ११७
- दक्षिणेकडे : गट नंबर ११८
- उत्तरेकडे : गट नंबर ११२, ११४, ११५

२. नळकेस रोड, नामपूर उपबाजार आवार : नळकेस रोड, मौजे नामपूर, तालुका बागलाण येथील गट नंबर १७२/२ पैकी क्षेत्र २ हेक्टर १७ आर जमिनीच्या चतुःसीमा खालीलप्रमाणे -

- पूर्वेकडे : नामपूर ते नळकेस रोड रस्ता, पेट्रोल पंप, गट नंबर १७१
- पश्चिमेकडे : गट नंबर १६८
- दक्षिणेकडे : गट नंबर १७०
- उत्तरेकडे : गट नंबर १७५, १७३

तसेच करंजाड व नळकेस रोड, नामपूर वरील उपबाजाराच्या विनिर्दिष्ट क्षेत्रात महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३ अन्वये कृषि उत्पन्नाच्या खरेदी-विक्रीचे नियमन करावयाच्या कृषि उत्पन्नांची व वस्तूंची नावे खालीलप्रमाणे--

नियमनाखालील कृषि उत्पन्न व वस्तूंची नावे :--

- भुसार : गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, भात, नागली, मका, राजगिरा, राळा, मोहरी, खुरासनी, कापूस, लिंबोळी.
- कडधान्य : इतर वाटाणा, चवळी बी, मटकी, उडीद, मेथी, मसूर, मूग, तुर, मटकी, हरभरा, हरभरा डाळ, उडीद डाळ, तूरडाळ, मूगडाळ, कुलथी.
- तेलबिया : सूर्यफूल, सोयाबीन, तीळ, जवस, करडई, सरकी, एरंडी, शेंगदाणे, भुईमुग, शेंगा.
- भाजी : भाज्या, इतर पालेभाज्या, मेथी (भाजी), बटाटा, लसूण, रताळी, कांदा, टोमॅटो, गवार, शेंगा, वांगी, कोबी, फ्लॉवर, भेंडी, कारले, काकडी, कोथिंबीर.

- फळे : डाळींब, चिंच, द्राक्षे, आंबा, मोसंबी, संत्री, लिंबू, केळी, चिकू, खरबूज, कलिंगड, पपई, पेरू, बोर, सिताफळ इत्यादी.
- फुले : झेंडू, शेवंती, गुलाब, मोगरा इत्यादी.
- मसाले : धने, हळद, मिरची (लाल), मिरची (हिरवी).
- प्राणी : गाय, बैल, म्हैस, रेडा, इतर जनावरे, शेळ्या, मेंढ्या.

या कार्यालयाकडील महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३ ची अधिसूचना व त्याअनुषंगिक शुद्धीपत्रकात नमूद विहित कालावधीत या कार्यालयाकडे एकही हरकत प्राप्त झालेली नाही.

त्यामुळे मी, गौतम बलसाणे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ४ अंतर्गत, महाराष्ट्र शासन कृषि व सहकार विभाग अधिसूचना क्रमांक एपीएम/२०८१/३६३४०/४४०/११-स, दिनांक ५ सप्टेंबर १९८१ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून कृषि उत्पन्न बाजार समिती, नामपूर, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक या बाजार समितीने नामपूर बाजार समितीने करंजाड व नळकेस रोड, नामपूर वरील उपबाजाराच्या जमिनी “उपबाजार आवार” तसेच घोषित उपबाजार आवारात/विनिर्दिष्ट क्षेत्रात वर नमूद कृषि उत्पन्नांचे व वस्तूंचे नियमन केल्याचे या अधिसूचनेद्वारे घोषित करीत आहे.

गौतम बलसाणे,
जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, नाशिक.

नाशिक, ३१ डिसेंबर २०१८.